

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना जुलै, २०१३ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यांत आलेल्या विविध उपशिर्षाखालील योजनांतर्गत तरतुदीचे वाटप.

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.१७४/का.६**  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: ३० ऑगस्ट, २०१३

**वाचा -**

१) शासन परिपत्रक क्रमांक: पूरक २०.१३/प्र.क्र.१२७/अर्थ-३, दि.१४.८.२०१३

**शासन निर्णय -**

महाराष्ट्र ( पुरवणी) विनियोजन अधिनियम, २०१३ (सन २०१३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक - १२) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग-४, दिनांक १ ऑगस्ट, २०१३ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ-२ मध्ये दर्शविलेल्या योजनांच्या तरतुदी स्तंभ-३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास व खर्च करण्यास मंजूरी देत आहे. त्यांनी या तरतुदी कॅश फ्लो प्रमाणे खर्च कराव्यात. सदरहू पुरक मागण्याच्या तरतुदींच्या अनुषंगाने मासिक निधी विवरणपत्र तयार करून ते या विभागाची मान्यता घेऊन वित्त विभागाला सादर करण्यांत यावे.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक १.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष/नियंत्रण ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.
४. सर्व नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे आदिवासी उपक्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहित प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आयुक्त, आदिवासी विकास, यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.
५. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची नियंत्रक अधिका-यांनी नोंद घ्यावी.
६. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी उपक्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८३०१३०४११४१२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( श. र. सावंत)  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव

२. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
३. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / ठाणे / नागपूर / अमरावती
५. जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, ठाणे / रायगड / नाशिक / धुळे / नंदूरबार / जळगांव / अहमदनगर / पुणे / अमरावती / यवतमाळ / नागपूर / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली / नांदेड
६. जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे / रायगड / नाशिक / धुळे / नंदूरबार / जळगांव / अहमदनगर / पुणे / अमरावती / यवतमाळ / नागपूर / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली / नांदेड
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे / रायगड / नाशिक / धुळे / नंदूरबार / जळगांव / अहमदनगर / पुणे / अमरावती / यवतमाळ / नागपूर / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली / नांदेड
८. शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
९. महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
११. सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. उपसचिव (श्री.देशपांडे / श्री.सुर्यवंशी), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
१५. महालेखापाल (लेखापरीक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ / २, मुंबई / नागपूर
१६. संबंधित अवर सचिव / कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१७. कार्यासन क्र. २ / रोख / १२ / १३ / १४ व १७
१८. निवड नस्ती (का.६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९०**

शिर्ष : सचिवालय-सामाजिक सेवा योजनेचे नांव : <b>आदिवासी विकास विभाग</b> (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-४</b> मुख्य लेखाशिर्ष : २२५१ - सचिवालय - सामाजिक सेवा, ०९० सचिवालय (००) (०१) अदिवासी विकास विभाग <b>(२२५१ ०२११) ११, देशांतर्गत प्रवास खर्च</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची पूरक मागणीद्वारे अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
११, देशांतर्गत प्रवास खर्च	६००	उप सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय, मुंबई	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	
<b>एकूण</b>	<b>६००</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९१**

शिर्ष : सर्वसाधारण शिक्षण योजनेचे नांव : <b>सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान</b> (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२०२ - सर्वसाधारण शिक्षण -पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२, माध्यमिक शिक्षण ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान <b>(२२०२ १९०१) ३६, सहाय्यक अनुदान (वेतन)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची पूरक मागणीद्वारे अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>२४६०</b>	सचिव शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई	शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई	कामांची यादी सोबत जोडली आहे.

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९२

<b>शिर्ष : आरोग्य सेवा</b> <b>योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयाच्या औषधी</b> <b>अनुदानात वाढ करणे</b> (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)			<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य- ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना--राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामीण रुग्णालया इतका दर्जा वाढविणे <b>(२२१० २८०१) २१, सामग्री व पुरवठा</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा	
१	२	३	४	५	
जिल्हा	टीएसपी	ओटीएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
ठाणे	४०४००	--			
रायगड	१५००	--			
नाशिक	९६००	--			
धुळे	१०००	१०००			
नंदुरबार	१३२००	--			
जळगांव	३००	--			
अहमदनगर	१८००	--			
पुणे	७५००	४०००			
अमरावती	६०००	--			
यवतमाळ	५४००	४६००			
नागपूर	६००	--			
गोंदिया	१८००	५००			
चंद्रपूर	६०००	--			
गडचिरोली	१२०००	--			
नांदेड	४७००	--			
<b>एकूण</b>	<b>१११८००</b>	<b>१०१००</b>			
<b>एकूण एकत्रित</b>	<b>१२१९००</b>				

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९२**

<b>शिर्ष : वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : ग्रामीण रुग्णालयात आहार सुविधा पुरविणे (जिल्हास्तरीय योजना) (रु.हजारात)</b>		<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना--राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामीण रुग्णालया इतका दर्जा वाढविणे <b>(२२१० २८०१) १९, आहार खर्च</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	
ठाणे	१५०००	--		
नंदुरबार	५०००	--		
जळगांव	१००	--		
अहमदनगर	२००	--		
पुणे	३००	३००		
अमरावती	१०००	--		
यवतमाळ	२५१४	--		
नागपूर	१००	--		
गोंदिया	९००	३००		
चंद्रपूर	८२००	--		
गडचिरोली	३६००	--		
एकूण	३६९१४	६००		
<b>एकूण एकत्रित</b>		<b>३७५१४</b>		

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९३**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : <b>अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारतीय व राज्य प्रशासकीय सेवेची संधी प्राप्त करून देण्यासाठी त्यांना संघलोक सेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणा-या स्पर्धा परिक्षांचे प्रशिक्षण देणे</b> (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग यांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२, अनुसूचित जमातीचे कल्याण,७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (३६) अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारतीय व राज्य प्रशासकीय सेवेची संधी प्राप्त करून देण्यासाठी त्यांना संघलोक सेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणा-या स्पर्धा परिक्षांचे प्रशिक्षण देणे <b>(२२२५ डी-३८७) ३६, सहायक अनुदान</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची पूरक मागणीद्वारे अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>३६५६८</b>	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९५**

शिर्ष : वनीकरण व वन्यजीवन योजनेचे नांव : <b>पर्यटनांसाठी वनांचा विकास करणे (राज्यस्तर योजना)</b> (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-५</b> मुख्य लेखाशिर्ष : २४०६, वनीकरण व वन्यजीवन - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१, वनीकरण ,७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०६) <b>आदिवासी क्षेत्रात पर्यावरणीय पर्यटनांतर्गत व्याघ्र प्रकल्पाखाली रोजगार निर्माण करणे</b> <b>(२४०६ ८०६१)</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची पूरक मागणीद्वारे अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>१५००००</b>	सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई	महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई	

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९६**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : <b>बांधकाम - सर्वसाधारण                  एकत्रित निवासव्यवस्था</b> (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-६</b> मुख्य लेखाशिर्ष : ४०५९, सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१, कार्यालयीन इमारती ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) बांधकाम - सर्वसाधारण एकत्रित निवासव्यवस्था <b>(४०५९ ०२३३) ५३, मोठी बांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची पूरक मागणीद्वारे अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>१</b>	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	कामांची यादी सोबत जोडली आहे.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९७**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : <b>इंग्रजी माध्यमाच्या                  आश्रमशाळांचे बांधकाम</b> (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-६</b> मुख्य लेखाशिर्ष : २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग यांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२, अनुसूचित जमातीचे कल्याण, ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०५) <b>इंग्रजी                  माध्यमाच्या आश्रमशाळांचे बांधकाम</b> <b>(४२२५ ०५३२) ५३, मोठी बांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची पूरक मागणीद्वारे अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>१</b>	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	कामांची यादी सोबत जोडली आहे.



**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९८**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : <b>आश्रमशाळेच्या इमारती बांधणे.</b> (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-६</b> मुख्य लेखाशिर्ष : २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग यांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२, अनुसूचित जमातीचे कल्याण,७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (१७) <b>आश्रमशाळेच्या इमारती बांधणे</b> <b>(४२२५ ११०९) ५३, मोठी बांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची पूरक मागणीद्वारे अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>१</b>	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	कामांची यादी सोबत जोडली आहे.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.१९९**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : <b>आश्रमशाळांचे बांधकाम</b> (राज्य योजना) (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-६</b> मुख्य लेखाशिर्ष : २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग यांचे कल्याण-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२, अनुसूचित जमातीचे कल्याण,७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०६) <b>आश्रमशाळांचे बांधकाम</b> <b>(४२२५ १११८) ५३, मोठी बांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची पूरक मागणीद्वारे अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>१</b>	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	कामांची यादी सोबत जोडली आहे.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे पूरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पीत तरतूदीचे वाटप  
पूरक मागणी बाब क्र.२००**

शिर्ष : मृद व जलसंधारण योजनेचे नांव : <b>मृदसंधारण उपयोजना मार्फत जमिनीचा विकास करणे</b> (रु.हजारात)		<b>मागणी क्र.टी-६</b> मुख्य लेखाशिर्ष : ४४०२, मृद व जलसंधारण यांवरील भांडवली खर्च - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२, अनुसूचित जमातीचे कल्याण,७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) <b>मृदसंधारण उपयोजनांमार्फत जमिनीचा विकास करणे</b> <b>(४४०२ १०१२) ५३, मोठी बांधकामे</b>		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची पूरक मागणीद्वारे अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
<b>एकूण</b>	<b>९०७८०</b>	सचिव ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई	ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई	

( शासन निर्णय क्र.बीयुडी २०१३/प्र.क्र.१७४/का.६, दि.३० ऑगस्ट, २०१३ चे सहपत्र )

**बाब क्र.१९१**

अ.क्र.	जिल्हा	कामाचे नांव
१	ठाणे	ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था, वाडा, संचलित चैतन्य विद्यालय, गुंडे, ता.शहापूर, जि.ठाणे
२	ठाणे	समाज प्रबोधन मंडळ, किन्वहली संचलित समता माध्यमिक विद्यालय, मुगांव ता.शहापूर, जि.ठाणे
३	ठाणे	जीवन विद्या शिक्षण संस्था, शेलपाडा संचलित आदर्श विद्यालय, उटवणी ता.विक्रमगड, जि.ठाणे

**बाब क्र.१९६**

अ.क्र.	जिल्हा	कामाचे नांव
१	चंद्रपूर	प्रकल्प कार्यालय बांधकाम, चिमूर जि.चंद्रपूर
२	औरंगाबाद	प्रकल्प कार्यालय बांधकाम, औरंगाबाद, जि.औरंगाबाद

**बाब क्र.१९७**

अ.क्र.	जिल्हा	कामाचे नांव
१	पुणे	घोडेगांव, ता.आंबेगांव, जि.पुणे येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे बांधकाम

## Annexure-II-B

Sr. No.	Major Head Minor Head Detailed & Name of work	Estimate Cost	Expenditure to the end of March 2012	Budget Estimates 2012-13	Budget Estimates 2013-14	प्रधानशिर्ष, गौणशिर्ष, तपशिलवार शिर्ष बांधकामाचे नांव	प्रशासकीय मान्यतेचा क्रमांक व दिनांक
	4225 Capital Outlay on welfare of Scheduled Castes,Scheduled Tribes, Other Backward Classes and Minorities. 02 Welfare of Scheduled Tribes- 796 Tribal Areas Sub-plan- (01) Scheme Under Tribal Area Sub Plan State Plan (01) (17) Construction of Ashramschoool Buildings -(4225 1109 ) 53 Major works.					४२२५ अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण- ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (१७) आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम (४२२५ ११०९) ५३, मोठी बांधकामे	
1	2	3	4	5	6	7	8
	<b>Supr.Engineer,P.W.Circle,Thane</b>					<b>अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे</b>	
1	Construction of Government Ashram School Building at Takipathar	363.85	0.00	50.00	0.01	शासकीय आश्रमशाळा, टप्पा-१ टाकीपठार	शाआबां-२०१०/प्र.क्र.३३७/का.१३ दि.२१/१०/२०१०
	<b>Supr.Engineer, Spl. ProjectCircle,Pune</b>					<b>अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, पुणे</b>	
2	Construction of Government Ashram School Hostel Building at Tokawade	303.37	67.00	50.00	0.01	शासकिय आश्रम शाळा वसतीगृह इमारत बांधकाम टोकावडे	शाआबां-२०११/प्र.क्र.२४३/का.१३ दि.१०/१०/२०११
3	Construction of Government Ashram School Building at Tokawade	330.52	0.00	50.00	0.01	शासकिय आश्रम शाळा इमारत बांधकाम टोकावडे	शाआबां-२०११/प्र.क्र.२४३/का.१३ दि.१०/१०/२०११
4	Construction of Government Ashram School Building at Anjanawale	354.80	0.00	50.00	0.01	शासकिय आश्रम शाळा शालेय इमारत, अंजनावळे	शाआबां-२०११/प्र.क्र.६८/का.१३ दि.२१/३/२०११
5	Construction of Government Ashram School Girls Hostel Building at Anjanawale	335.49	0.00	50.00	0.01	शासकिय आश्रम शाळा, मुलींचे वसतीगृह, अंजनावळे	शाआबां-२०११/प्र.क्र.६९/का.१३ दि.२३/८/२०११
6	Construction of Government Ashram School Building at Savatgavan	268.25	0.53	50.00	0.01	शासकीय आश्रम शाळा, सवतगव्हाण	शाआबां-२०११/प्र.क्र.५५/का.१३ दिनांक १५/३/२०११
7	Construction of Government Ashram School Building at Ambe	293.82	0.00	50.00	0.01	शासकीय आश्रम शाळा शालेय इमारत आंबे	
8	Construction of Government Ashram School Boys Hostel Building at Ambe	184.64	0.00	50.00	0.01	शासकीय आश्रम शाळा, मुलांचे वसतीगृह,आंबे	शाआबां-२०१०/प्र.क्र.५९७/का.१३ दि.२५.१.२०१३
9	Construction of Government Ashram School Girls HostelBuilding at Ambe	179.92	0.00	50.00	0.01	शासकीय आश्रम शाळा, मुलींचे वसतीगृह,आंबे	
	<b>Supr.Engineer,P.W.Circle,Nashik</b>					<b>अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक</b>	

Sr. No.	Major Head Minor Head Detailed & Name of work	Estimate Cost	Expenditure to the end of March 2012	Budget Estimates 2012-13	Budget Estimates 2013-14	प्रधानशिर्ष, गौणशिर्ष, तपशिलवार शिर्ष बांधकामाचे नांव	प्रशासकीय मान्यतेचा क्रमांक व दिनांक
	4225 Capital Outlay on welfare of Scheduled Castes,Scheduled Tribes, Other Backward Classes and Minorities. 02 Welfare of Scheduled Tribes- 796 Tribal Areas Sub-plan- (01) Scheme Under Tribal Area Sub Plan State Plan (01) (17) Construction of Ashramschoool Buildings -(4225 1109 ) 53 Major works.					४२२५ अनुसुचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- ०२ अनुसुचित जमातीचे कल्याण- ७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (१७) आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम (४२२५ ११०९) ५३, मोठी बांधकामे	
1	2	3	4	5	6	7	8
10	Construction of Government Ashram School Building at Bhuwan	217.16	148.52	50.00	0.01	शासकीय आश्रम शाळा, भुवन	शाआबां-२०१०/प्र.क्र.३८/का.१३ दि.१५/१०/२०१०
11	Construction of Government Ashram School Building at Manur	152.59	0.00	50.00	0.01	आश्रमशाळा इमारत बांधकाम, मानोर	शाआबां-२०१२/प्र.क्र.१८५/का.१३ दि.६/६/२०१२
12	Construction of Government Ashram School Building at Dodheshwar	444.56	0.00	50.00	0.01	आश्रमशाळा इमारत बांधकाम, दोधेश्वर	शाआबां-२०१२/प्र.क्र.१८४/का.१३ दि.६/६/२०१२
13	Construction of Government Ashram School Building at Waghamba	153.20	0.00	50.00	0.01	आश्रमशाळा इमारत बांधकाम, वाघंबा	शाआबां-२०१२/प्र.क्र.१८३/का.१३ दि.६/६/२०१२
14	Construction of Government Ashram School Building at Salher	496.50	0.00	50.00	0.01	आश्रमशाळा इमारत बांधकाम, साल्हेर	शाआबां-२०१२/प्र.क्र.१८२/का.१३ दि.६/६/२०१२
	<b>Supr.Engineer,P.W.Circle, Mumbai</b>					<b>अधिकांक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, मुंबई</b>	
15	Construction of Government Ashram School Building at Pinglas	296.04	0.00	50.00	0.01	शासकीय आश्रम शाळा, पिंगळस	शाआबां-२०१२/प्र.क्र.५१८/का.१३,दि.१.१.२०१३
	<b>Supr.Engineer,P.W.Circle,Yavatmal</b>					<b>अधिकांक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ</b>	
16	Construction of Government Ashram School Building at Karegoan Bandal	125.68	0.00	50.00	0.01	शासकीय आश्रम शाळा,कारेगांव (बंडल)	शाआबां-२००८/प्र.क्र.२७४/का.१३, दि.१०/१२/२००८

**Annexure-II-C**

Sr. No.	Major Head Minor Head Detailed and Name of work	Estimate Cost	Expenditure to the end of March 2012	Budget Estimates 2012-13	Budget Estimates 2013-14	प्रधानशिर्ष, गौणशिर्ष, तपशिलवार शिर्ष बांधकामाचे नांव.	प्रशासकीय मान्यतेचा क्रमांक व दिनांक
	4225 Capital Outlay on welfare of Scheduled Castes,Scheduled Tribes, Other Backward Classes and Minorities. 02 Welfare of Scheduled Tribes 796 Tribal Areas Sub-plan (02) Scheme Under OutsideTribal Area Sub Plan State Plan (02) (06) Construction of Ashramschooll Buildings (4225 1118 ) 53 Major works.					४२२५ अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण ७९६ जनजाती उपयोजना (०२) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०६) आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम (४२२५ १११८) ५३, मोठी बांधकामे	
1	2	3	4	5	6	7	8
	<b>Supr.Engineer,Spl.Project,Pune</b>					<b>अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प, पुणे.</b>	
1	Construction of Government Ashram School Building at Kohinde	370.34	145.51	150.00	0.01	शासकीय आश्रमशाळा, शालेय इमारत,कोहिंडे	शाआबां -२०११/ प्र. क्र.२४२/कार्या-१३, दि. १०/१०/२०११
2	Construction of Government Ashram School Hostel Building at Kohinde	335.25	0.00	50.00	0.01	शासकीय आश्रमशाळा वसतीगृह,कोहिंडे	शाआबां -२०११/ प्र. क्र.२४२/कार्या-१३, दि. १०/१०/२०११
	<b>Supr.Engineer,Spl.Project,Bombay</b>					<b>अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प, मुंबई.</b>	
3	Construction of Government Ashram School Building at Varvane	283.43	0.00	0.00	0.01	शासकीय आश्रमशाळा , वरवणे.	शाआबां -२०१०/ प्र. क्र.५९३/कार्या-१३, दि. २८/०२/२०११
4	Construction of Government Ashram School Building at Bhaliwadi	298.94	0.00	0.00	0.01	शासकीय आश्रमशाळा, भालीवडी	शाआबां -२०१२/ प्र. क्र.५१९/कार्या-१३, दि. ११/१०/२०१३
	<b>Supr.Engineer,P.W.Circle, Nashik</b>					<b>अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक</b>	
5	Construction of Government Ashram School Building at Paregaon.	220.66	81.22	100.00	0.01	शासकीय आश्रमशाळा, , इमारत बांधकाम, पारेगांव.	शाआबां -२०११/ प्र. क्र.७७/कार्या-१३, दि. ०८/१२/२०११